



ZEE MEDIA CORPORATION LIMITED

Registered Office: 135, Continental Building, 2nd Floor, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai – 400 018 Maharashtra
Corporate Office: FC-9, Sector 16A, Noida – 201 301 (U.P.)
Tel: 0126 – 7153000, CIN: L92100MH1999PLC121506
E-Mail: complianceofficer@zeemedia.com, Website: www.zeemedia.in

STATEMENT OF UN-AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Un-Audited Standalone & Consolidated Financial Results of the company for the Second quarter and half year ended 30th September, 2025 ("Financial Results") have been reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors of the Company, at their respective meetings held on November 12, 2025. The Financial Results along with the Limited Review Reports, have been posted on the Company's website at the link: <https://admin.zeemedia.in/storage/Un-audited-Financial-Results-Q2-FY-2025-26.pdf> and can be accessed by scanning the QR Code.



For Zee Media Corporation Limited
Sd/-
Dinesh Kumar Garg
Executive Director-Company and CFO
DIN: 02048097

Place: Noida
Date: November 12, 2025

COVIDH TECHNOLOGIES LIMITED

COVIDH TECHNOLOGIES LIMITED

Our Company was originally incorporated as "Arya Consultant Private Limited" under the provisions of the Companies Act, 1956, at Andhra Pradesh, pursuant to a certificate of incorporation dated January 27, 1993, issued by the Assistant Registrar of Companies, Andhra Pradesh. Subsequently, the name of our Company was changed to "Fastrack Capital Private Limited" pursuant to a fresh certificate of incorporation issued on March 1, 1999. Thereafter, our Company was converted into a public limited company in accordance with the applicable provisions of the Companies Act and was renamed "Fastrack Capital Limited" with effect from March 9, 1996. The name of our Company was further changed to "Fastrack Industries Limited" on April 4, 1997, and subsequently to "Lorden Technologies Limited" on March 3, 2000. The name was later changed to "Aplus Industries Limited" on January 31, 2011. Finally, our Company was renamed "Covidh Technologies Limited", pursuant to a fresh certificate of incorporation issued on May 21, 2014. For further details in relation to the change in name and Registered Office of our Company, please see "General Information" on page 01.

Registered Office: B-2, Plot: 797/A, Sai Krishna Building, Road No. 36, Jubilee Hills, Hyderabad, Telangana 500033, India
Corporate Office: Office No. 4, Kumar Prestige Point, 238, Shukrawar Path, Pune, Maharashtra 411002, India
Contact Person: Deepakshi, Company Secretary and Compliance Officer
Telephone: (91) 928943989 E-Mail: cs@covidh.com Website: www.covidh.com
Corporate Identity Number: L27002GT1993PLC015306

PROMOTERS OF THE COMPANY: GANAPA NARSI REDDY

FOR PRIVATE CIRCULATION TO ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF COVIDH TECHNOLOGIES LIMITED (THE "COMPANY" OR THE "ISSUER") ONLY
ISSUE OF UP TO 80,85,550 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH OF OUR COMPANY (THE "RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH, AT PAR, AT A PRICE OF ₹ 10 PER RIGHTS EQUITY SHARE (THE "ISSUE PRICE"), AGGREGATING UP TO ₹ 808.55 LAKHS* ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 25 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 1 FULLY PAID-UP EQUITY SHARE HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS, FRIDAY, OCTOBER 24, 2025 ("RECORD DATE") (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 75 OF THE LOF.

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of Covidh Technologies Limited wishes to thank all its shareholders and investors for their response to the issue which opened for subscription on Monday, November 03, 2025 and closed on Monday, November 10, 2025, and the last date for on-market renunciation of Rights Entitlements was Tuesday, November 04, 2025.

Out of the total 438 Applications (after surmance on PAN/DPO-Client ID) for 2,70,96,066 Rights Equity Shares, 215 Applications for 2,61,175 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid applications received was 223 Application for 2,88,34,591 Rights Equity Shares, which was 331.89% of the issue size. In accordance with the Letter of Offer and the Basis of allotment finalized on November 11, 2025, the Registrar to the Issue and BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange for the issue, the Company has on November 11, 2025, allotted 80,85,550 Rights Equity Shares to the successful applicants. All valid applications have been considered for allotment.

1. The breakup of valid applications received through ASBA (after technical rejections) is given below:

Category	Number of Valid Applications Received	Number of Rights Equity Shares applied for	No. of Rights Equity Shares Allotted against Rights Entitlement (A)	No. of Rights Equity Shares Allotted against Additional Rights Equity Shares Applied for (B)	Total Rights Equity Shares Allotted (C=A+B)
Eligible Equity Shareholders	131	1,92,47,016	2,09,676	4,03,479	6,13,155
Renunciations*	92	75,87,875	74,72,305	NIL	74,72,305
Total	223	2,68,34,891	76,82,071	4,03,479	80,85,550

2. Information regarding total Applications received:

Information regarding total applications received:								
Category	Applications Received		Rights Equity Shares Applied for			Rights Equity Shares Allotted		
	Number	%	Number	Value	%	Number	Value	%
Eligible Equity Shareholders	131	29.91%	1,92,47,016	19,24,70,160	71.03%	6,13,155	61,31,550	7.58%
Renunciations*	92	21.00%	75,87,875	7,58,78,750	28.00%	74,72,305	7,47,23,950	92.42%
Other Technical & Partial Rejections	215	49.09%	2,61,175	26,11,750	0.96%	NIL	NIL	NIL
Total	438	100	2,70,96,066	27,09,60,660	100	80,85,550	8,08,55,500	100

*The investors (identified on the basis of PAN) whose names do not appear in the list of Eligible Equity Shareholders on the record date and who hold the REs as on the issue closing date and have applied in the issue are considered as Renunciations.

Intimation for Allotment/Refund/rejection cases: The dispatch of Allotment Advice-cum-Refund Intimation and Intimation for Rejection, wherever applicable, in connection with the Rights Issue of Covidh Technologies Limited, was completed on November 12, 2025. Instructions to Self-Certified Syndicate Banks (SCSBs) for unblocking of application monies in respect of ASBA Applications were issued on November 11, 2025. The Listing Application was filed with BSE Limited on November 11, 2025, and the Listing Approval has been received from BSE on November 12, 2025. The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the eligible allottees through CDSL and NSDL will be completed on or before November 13, 2025. Pursuant to the listing and trading approval granted by BSE Limited, the Rights Equity Shares allotted under the issue are expected to commence trading on BSE with effect from November 14, 2025. The Rights Equity Shares will trade under the existing ISIN - INE996M01020 for the fully paid-up Equity Shares of the Company. Further, in accordance with the SEBI Circular dated January 22, 2020, the request for extinguishment of ISIN pertaining to the Rights Entitlements has been submitted to NSDL and CDSL, on November 12, 2025.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN DEMATERIALIZED FORM.

DISCLAIMER CLAUSE OF BSE:

It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the LOF has been cleared or approved by BSE Limited, nor does it carry the correctness or completeness of any of the contents of the LOF. The investors are advised to refer to the LOF for the full text of the disclaimer clause of the BSE Limited on page 70 of the LOF.

REGISTRAR TO THE ISSUE



Skyline Financial Services Private Limited,
D-153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase - I, New Delhi- 110020
Tel: 011-40450193-197 | E-mail: info@skylineira.com
Investor Grievance Email: grievances@skylineira.com | Website: www.skylineira.com
Contact Person: Mr. Ansh Rana | SEBI Registration No.: INR000003241

Investors may contact the Registrar to the Issue or our Company Secretary and Compliance Officer for any pre-issue or post-issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the Applicant, contact number(s), E-mail address of the sole/first holder, folio number or demat account, number of Rights Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the Application Forms, or the plain paper application, as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgment slip.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE, THE RIGHTS EQUITY SHARES, OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

For Covidh Technologies Limited
On behalf of the Board of Directors
Sd/-
Deepakshi
Company Secretary and Compliance Officer

Date: November 13, 2025
Place: Hyderabad

The Letter of Offer is available on the website of SEBI www.sebi.gov.in, the Stock Exchange i.e. BSE at www.bseindia.com and the Company i.e. cs@covidh.com. Investors should note that the investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 27 of the LOF.



ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED

CIN: L85100MH1973PLC289209

Reg. Office: Flat No.2, R.D.Shah Building, Shradhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W), Mumbai -400086 Tel No.: 71975656

email id: info@aspiradiagnostics.com | website: www.aspiradiagnostics.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter/half year ended September 30, 2025

Sr No	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
		30.09.2025 (Unaudited)	30.06.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1.	Total income from operations	809.28	524.80	617.76	1334.08	1081.49	2199.90
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	183.54	46.94	99.03	230.49	97.36	207.26
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	183.54	46.94	99.03	230.49	97.36	207.26
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	183.54	46.94	99.03	230.49	97.36	207.26
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/loss) for the period(after tax) and other Comprehensive Income(after tax)	183.54	46.94	99.03	230.49	97.36	207.30
6.	Equity Share Capital	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)-						
	Basic:	1.78	0.46	0.96	2.24	0.95	2.01
	Diluted:	1.78	0.46	0.96	2.24	0.95	2.01

Notes:

- The above Standalone financial results of the Company for the quarter and six months ended September 30, 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at its meeting held on 12th November, 2025.
- The Standalone financial results for the quarter and six month ended September 30, 2025 has been subjected to limited review by statutory auditors of the Company and not subjected to audit. The auditors have expressed an unmodified opinion in the limited review report for the quarter and six months ended September 30, 2025.
- These Standalone financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, and in terms of regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015, as amended and other accounting principles generally accepted in India, to the extent applicable.
- Disclosure of segment wise information is not applicable, as pathology services is the Company's only business segment.
- Business Acquisition and Consolidation Status:
The Company has acquired the business undertaking of Aspira DNA Diagnostics Gujarat LLP on a slump sale basis for a consideration of ₹13.00 lakhs, effective from the end of business day on 30th June 2025, pursuant to a Business Transfer Agreement. Accordingly, the results for the quarter ended 30th June 2025 do not include the operations of the said LLP, whereas the results for the quarter and half year ended 30th September 2025 include its operations from 01st July 2025 onwards. The LLP has ceased business operations and is in the process of winding up under the LLP Act, 2008. Consequently, the Company does not have any subsidiary, associate, or joint venture as on 30th September 2025, and therefore no consolidated financial results are required to be presented from this quarter onward.
- The previous period figures have been regrouped/rearranged/classified wherever necessary.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Second Quarter/Half Year ended September 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Second Quarter/Half Year ended September 30, 2025 is available on the website of the BSE Limited and also on the Company's website - www.aspiradiagnostics.com.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on September 30, 2025.



For and on behalf of the Board
For Aspira Pathlab & Diagnostics Limited
Sd/-
Nikunj Mangle
Executive Director
DIN: 08489442

ADITYA VISION

ADITYA VISION LIMITED

CIN: L32109BR1999PLC008783

Registered Office: Aditya House, M-20, Road No. 26, S. K. Nagar, Patna-800001, Bihar

Tel No: +91-612-2520874/54, Email: cs@adityavision.in

Website: www.adityavision.in

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to Sections 109 and 110 of the Companies Act, 2013 (the Act), read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended (Rules), read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, subsequent applicable circulars issued from time to time, the latest one being General Circular No. 09/2024 issued on 19th September, 2024 (MCA Circulars), and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and any other applicable provisions of the Acts, Rules, Regulations, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modifications or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has, through Cameo Corporate Services Limited, sent Notice of Postal Ballot vide e-mail dated 12th November, 2025, to Members who have registered their e-mail IDs with Depository Participant(s) or with the Company, together with an Explanatory Statement pursuant to Section 102 of the Act, along with the Login ID and password, for seeking their approval on the following resolution:

Sr. No.	Description of Special Resolution
1.	Re-appointment of Mr. Yashvardhan Sinha (DIN-01636599) as Chairman & Managing Director of the Company.
2.	Re-appointment of Mr. Atul Sinha (DIN-08948807) as an Independent Director of the Company.

The Board of Directors of the Company have appointed Mr. Deepak Kumar Dhir (FCS: 11633 and COP No: 17296), Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer, for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner.

In accordance with the MCA Circulars, Members can provide their assent or dissent through e-voting only. The Company has appointed CDSL, for facilitating e-voting by the Members. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice. The e-voting period is as follows:

Commencement of e-voting	Friday, 14 th November, 2025 at 09:00 A.M.(IST)
End of e-voting	Saturday, 13 th December, 2025 at 05:00 P.M. (IST)

Members are requested to note that voting beyond Saturday, 13th December, 2025 at 05:00 P.M. (IST) will not be allowed and the e-voting module shall be disabled thereafter.

In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. The communication of the assent or dissent of the Members would take place through the e-voting system only.

The voting rights of Members shall be reckoned as on Friday, 07th November, 2025 which is the 'cut-off date'. A person who is not a Member as on the 'cut-off date' should treat the Notice of Postal Ballot for information purpose only. The copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website at www.adityavision.in and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites. If you have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatil Mill Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

The result of the e-voting by Postal Ballot will be announced on or before Monday, 15th December, 2025 and shall be available on the Company's website at www.adityavision.in.

For Aditya Vision Limited
Sd/-
Akanksha Arya
Company Secretary
Membership No: A45021

Place: Patna
Date: 12th November, 2025

मंडळाच्या वतीने आणि त्यांच्या क
अंतिमचा पॅम्फलेट अँड हायमोस्टिकस लिमिटेडच्या
चा
निवृत्त
कार्यकारी संचालक
होनायमन: ०८४८५४